



पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे
नवीन प्रशासकीय इमारत आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळ आकुर्डी
पुणे ४११०४४ दुरध्वनी नं: ०२०-२७१६६०००



प्रशा/सर्व प्रकारच्या फाईल्स दरकरार नस्ती/२०२५-२६/ ११२३

दिनांक:-

सूचना क्र. १

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे या कार्यालयाकरीता सर्व प्रकारच्या फाईल्स खरेदीसाठी नोंदणीकृत उत्पादक / व्यावसायीक/ पुरवठादारांकडून दरपत्रके मागविण्यात येत आहेत.

सर्व प्रकारच्या फाईल्स खरेदीसाठीचा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अंदाजीत खर्च रु. ६,००,०००/- असून दिनांक २२/०६/२०२६ ते दिनांक ३२/०५/२०२७ पर्यंत या आर्थिक वर्षाकरीता पुरवठ्याचा कालावधी राहिल. दरपत्रके स्वीकारण्याचा कालावधी दि. ११/०६/२०२६ ते दि. १७/०६/२०२६ वेळ - सकाळी १०:०० ते सायं. ५:०० वाजेपर्यंत असून दरपत्रके दि. १९/०६/२०२६ रोजी सकाळी ११ वाजता उघडण्यात येतील.

दरपत्रकांबाबतची सविस्तर माहिती, अटी व शर्ती सोबत जोडली आहेत. त्यांचे काळजीपूर्वक वाचन करावे व त्यानुसार दरपत्रके सादर करावीत.

सह आयुक्त, प्रशासन
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण,
पुणे



पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे
नवीन प्रशासकीय इमारत आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळ आकुर्डी
पुणे ४११०४४ दुरध्वनी नं : ०२०-२७१६६०००



प्रशा/सर्व प्रकारच्या फाईल्स नस्ती/२०२६-२७/ ११२३

दिनांक:-

**विषय :- सन २०२६-२०२७ या आर्थिक वर्षाकरिता सर्व प्रकारच्या फाईल्स खरेदीसाठी
दरपत्रके सादर करण्याबाबत...**

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयातील सर्व प्रकारच्या फाईल्स खरेदीच्या कामासाठी दि. ०१/०६/२०२६ ते दि. ३१/०५/२०२७ या कालावधीकरिता वार्षिक दरकरार करण्यासाठी दरपत्रके मागविण्यात येत आहेत. परिशिष्ट क मध्ये नमूद असलेल्या सर्व प्रकारच्या फाईल्सचे दर मागविण्यात येत आहेत. सोबत माहिती पत्रकातील अटी व शर्ती वाचून दिलेल्या सूचनेनुसार दरपत्रके भरून दि. १५/०६ /२०२६ रोजी सायंकाळी ५:०० पर्यंत प्राधिकरणाच्या आकुर्डी येथील कार्यालयात सादर करावीत.

सह आयुक्त, प्रशासन
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण,
पुणे



पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे

-: दरपत्रक अटी व शर्ती :-

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयातील सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाकरिता सर्व प्रकारच्या फाईल्स खरेदीच्या वार्षिक दरकरारासाठी दरपत्रके भरण्याकरिता पुढील अटी व शर्ती लागू राहतील.

दरपत्रके दोन लिफाफा पध्दतीने पुढीलप्रमाणे सादर करण्यात यावीत.

अ) लिफाफा क्र. १ :- तांत्रिक लिफाफा

- १) परिशिष्ट अ येथील विहित नमुन्यातील अर्ज.
- २) अटी व शर्ती मान्य असल्याबाबतचे हमीपत्र (परिशिष्ट ब).
- ३) शॉप अॅक्ट लायसन्स (अद्ययावत).
- ४) पॅन कार्ड.
- ५) जी.एस.टी. प्रमाणपत्र.
- ६) सन २०२५-२०२६ या वित्तीय वर्षाचे आयकर विवरणपत्र .
(वित्तीय वर्ष २०२५-२०२६ चे भरले नसल्यास २०२४-२०२५)

उपरोक्त अनुक्रमांक १ व २ ची मूळ प्रत व अनुक्रमांक ३ ते ६ च्या सत्यप्रती (साक्षात्कृत प्रती) लिफाफा क्र. १ (तांत्रिक लिफाफा) मध्ये सीलबंद करून लिफाफ्यावर पुरवठादाराचे नाव , पत्ता नमूद करून " लिफाफा क्र. १, तांत्रिक लिफाफा, सर्व प्रकारच्या फाईल्स " असा त्यावर उल्लेख करावा.

ब) लिफाफा क्र. २ :- दराचे प्रपत्र.

१) परिशिष्ट क मधील नमुन्यात दर नमूद करावेत. सदर दरपत्रक लिफाफा क्र. २ मध्ये सीलबंद करून लिफाफ्यावर पुरवठादाराचे नाव पत्ता नमूद करून " लिफाफा क्र. २, दराचे प्रपत्र, सर्व प्रकारच्या फाईल्स खरेदी दरपत्रक " असा त्यावर उल्लेख करावा. दरपत्रकधारकाने सदर दोन्ही लिफाफे एका पाकीटात घालून पाकीटावर " सन २०२६-२७ सर्व प्रकारच्या फाईल्स खरेदी, दरपत्रक धारकाचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक " नमूद करून सीलबंद पाकीट दि. १५ / ०६ / २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपूर्वी प्रशासन विभाग, पहिला मजला, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे नवीन प्रशासकीय इमारत, आकुर्डी रेल्वेस्टेशन जवळ, आकुर्डी, पुणे ४४ येथे सादर करावीत.

२) अ.क्र. " अ " (लिफाफा क्र. १) येथे नमूद कागदपत्रे उपलब्ध असलेल्या पात्र पुरवठादारांनीच दरपत्रके सादर करावीत.

३) लिफाफा क्र. १ (तांत्रिक) मधील आवश्यक कागदपत्रे व अटी शर्तीची पूर्तता केलेल्या पात्र दरपत्रकधारकांचेच लिफाफा क्र. २ (दराचे प्रपत्र) उघडण्यात येईल.

४) दराच्या प्रपत्रामध्ये पेपर(झेरोक्स/प्रिंटर) रिम दर नमूद करताना त्यात GST व इतर सर्व शासकीय करांचा समावेश करून हे दर नमूद करावेत. नमूद केलेले दर हे सर्व करांसहित असतील.

५) सर्व प्रकारच्या फाईल्स पुरविण्याचा कालावधी दि. ०१/०६/२०२६ ते दि. ३१/०५/२०२७ पर्यंत राहिल. पुरवठा समाधानकारक असल्यास १ वर्षाची मुदतवाढ देण्यात येईल. पुरवठा सेवा समाधानकारक नसल्यास कोणत्याही वेळी करार रद्द करण्यात येईल. याबाबत १५ दिवस अगोदर पूर्व सूचना देण्यात येईल.

६) पुरवठादारास दर करार रद्द करावयाचा असल्यास २ महिने अगोदर त्याबाबतची नोटीस कार्यालयास दयावी लागेल.

७) दराच्या प्रपत्राच्या दिलेल्या नमुन्यामध्येच दरपत्रक सादर करावयाचे आहे. पुरवठादाराने नमूद केलेले दर हे दि. ०१/०६/२०२६ ते दि. ३१/०५/२०२७ या एका वर्षाच्या कालावधीकरिता बंधनकारक राहतील.

- ८) दरपत्रक उघडतेवेळी फक्त दरपत्रक धारक किंवा प्राधिकृत प्रतिनिधी यांनाच उपस्थित राहणेची परवानगी दिली जाईल. दरपत्रके दि. १९/०५/२०२६ रोजी सकाळी ११ वाजता उघडण्यात येतील.
- ९) केंद्र किंवा राज्य शासनाच्या किंवा प्राधिकरण कार्यालयाच्या सेवेशी संबंधित असलेल्या कोणत्याही पुरवठादाराकडून / इसमाकडून दरपत्रक स्विकारले जाणार नाही.
- १०) एकदा भरलेले दरपत्रक रद्द केले जाणार नाही, असे झाल्यास दरपत्रक भरलेल्या व्यक्तीचे / फर्मचे नांव काळ्या यादीत समाविष्ट केले जाईल.
- ११) उघडण्यात आलेल्या दरपत्रकातील सर्वात कमी दर (एल-१) बाबनिहाय स्वीकृत करण्यात येतील. ज्या बाबीं विषयी दर नमूद करण्यात येणार नाहीत त्या बाबीं विषयी निविदाधारकास पात्र धरण्यात येणार नाही.
- १२) दरपत्रक मंजूरीनंतर यशस्वी पुरवठादारास ८ दिवसात रू.५०० च्या स्टॅम्प पेपरवर करारनामा करून द्यावा लागेल. आठ दिवसांच्या आत करारनामा न केल्यास अथवा टाळाटाळ केली तर पुरवठा आदेश रद्द करण्यात येईल. करारनामा जरी एक वर्षाचा केला असला तरी प्राधिकरणास वाटल्यास त्याचा कालावधी कमी करता येईल अथवा मुदतवाढ देण्यात येईल.
- १३) यशस्वी पुरवठादारास सुरक्षा अनामत रक्कम रू. १५,०००/- DD द्वारे कार्यालयाकडे जमा करावी लागेल. पुरवठ्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ही रक्कम पुरवठादारास विनाव्याज परत केली जाईल. या रक्कमेवर व्याज दिले जाणार नाही.
- १४) कार्यालयीन आदेशाचे तारखेपासून ७ दिवसांत सर्व प्रकारच्या फाईल्स चा पुरवठा करावा लागेल. पुरवठा करण्यास विलंब लागला तर दररोज रू.१००/- (अक्षरी रूपये - शंभर फक्त) प्रमाणे प्रतिदिन दंड आकारणेत येईल. दंडात्मक कार्यवाही १० दिवसांपेक्षा जास्त झाल्यास दरपत्रक करार रद्द करून सुरक्षा अनामत रक्कम जप्त करण्यात येईल व पुरवठादाराचे नाव काळ्या यादीत समाविष्ट करणेत येईल.
- १५) सर्व प्रकारच्या फाईल्स स्विकारण्यापूर्वी त्याची या कार्यालयाकडून तपासणी/खात्री केली जाईल. पुरवठा मान्य परिमाण, दर्जा व गुणवत्तेनुसार असेल तरच ते स्विकारले जाईल. अन्यथा ते नाकारले जाईल व झालेल्या खर्चास स्वतः पुरवठादार जबाबदार राहिल.
- १६) पुरवठादारास सर्व प्रकारच्या फाईल्स स्वखर्चाने प्राधिकरण कार्यालयात पोहोच करावी लागेल. मागणी केलेल्या परिमाणात (Quantity) साहित्याचा पुरवठा विहित कालावधीत करावा लागेल.
- १७) बाजारात तुटवडा, नैसर्गिक आपत्ती अथवा इतर कोणत्याही कारणास्तव पुरवठा करणेची मुदत वाढविली जाणार नाही. सर्व प्रकारच्या फाईल्स चा पुरवठा मुदतीत न झाल्यास अन्य पुरवठा दारांकडून सर्व प्रकारच्या फाईल्स मागविण्यात येईल व त्यासाठी जर जादा आकार द्यावा लागला तर ती रक्कम मूळ दरपत्रक धारकाकडून वसूल करण्यांत येईल किंवा त्यांच्या अनामत रकमेतून वसूल केली जाईल.
- १८) पुरवठादाराने **परिशिष्ट अ** नुसार सादर केलेल्या अर्जात नमूद केलेला पत्ता हाच पत्रव्यवहाराचा पत्ता समजला जाईल व त्या पत्त्यावर पोस्टाने पाठविलेले पत्र पुरवठादारास मिळाले असे गृहीत धरले जाईल. त्या पत्त्यावर पाठविलेले पत्र, आदेश पुरवठादारास मिळाले नाही, हे स्पष्टीकरण स्विकारले जाणार नाही. यास्तव पत्रव्यवहाराचा पूर्ण पत्ता पीनकोड सह नमूद करावा.
- १९) पुरवठादारास वेळोवेळी देण्यात येणारे पुरवठा आदेश (मागणीपत्र) पुरवठादाराने नमूद केलेल्या मोबाईल व ईमेलवर कळविले जातील व त्यानुसार पुरवठादारास साहित्याचा पुरवठा ७ दिवसांच्या आत करावा लागेल. यास्तव अचूक मोबाईल नंबर व Email Address नमूद करावा. तसेच ईमेल आयडी व मोबाईल नंबर यात बदल झाल्यास ते कार्यालयास त्वरीत कळविणे बंधनकारक राहिल.

२०) दरपत्रक स्विकारणे अथवा नाकारणे याबाबतचे सर्व अधिकार मा.महानगर आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे यांनी राखून ठेवलेले आहेत. कमी दराचे दरपत्रक स्वीकारण्याचे बंधन सक्षम प्राधिका-यावर नाही.

२१) अधिक माहितीसाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण,कार्यालयाच्या प्रशासन विभागात संपर्क साधावा.

सह आयुक्त, प्रशासन
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण,
पुणे

परिशिष्ट अ

दरपत्रक धारकाचे नाव:-

पत्ता :-

पीनकोड :-

मोबाईल क्रमांक :-.....

Email ID :-.....

प्रति,

मा. सह आयुक्त, प्रशासन
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे
आकुर्डी, पुणे-४४.

विषय :- प्राधिकरण कार्यालयासाठी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाकरिता सर्व प्रकारच्या फाईल्स पुरविण्याच्या कामासाठी दरपत्रके सादर करण्याबाबत.

संदर्भ :- प्राधिकरण संकेतस्थळावरील दिनांक / / २०२६ रोजीची जाहिरात.

महोदय,

मी प्राधिकरण कार्यालयासाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता सर्व प्रकारच्या फाईल्स पुरविणेचे काम करू इच्छितो त्याकरिता आवश्यक कागदपत्राचा लिफाफा क्र. १ व दराचा लिफाफा क्र. २ भरून सादर करीत आहे.

मी माहिती पत्रकातील अटी व शर्तीचे वाचन केले असून पात्रतेच्या अटीनुसार निविदा भरण्यास मी पात्र आहे. माझ्या पात्रतेबाबत खालील पुराव्याची कागदपत्रे सादर केली आहेत.

१) शॉप अॅक्ट लायसन्स (अद्यावत)

२) पॅनकार्ड

३) G. S. T. प्रमाणपत्र.

४) सन २०२५-२०२६ या वित्तीय वर्षाचे आयकर विवरणपत्र .

(वित्तीय वर्ष २०२६-२०२६ चे भरले नसल्यास २०२४-२०२५)

दरपत्रकाच्या सर्व अटी व शर्ती मला मान्य आहेत व त्या संबंधीचे हमी पत्र, ब, दरपत्रका सोबत सादर केले आहे.

दरपत्रक धारकाची स्वाक्षरी :

दरपत्रक धारकाचे नांव :

स्टॅम्प (शिक्का) :



परिशिष्ट ब हमीपत्र

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे, आकुर्डी, पुणे - ४४ यांनी दिनांक --/--/२०२६ ते दिनांक ---/--/२०२७ पर्यंत या कालावधीकरीता सर्व प्रकारच्या फाईल्स पुरविणेचे वार्षिक दरकरारासाठी मागविलेल्या दरपत्रकातील सर्व अटी व शर्ती मला / आम्हाला मान्य आहेत.

दिनांक :-

ठिकाण :-

स्वाक्षरी :-

दरपत्रक धारकाचे नांव :- -----

पत्ता:-----

दुरध्वनी / मोबाईल क्र. :- -----

स्टॅम्प (शिक्का) :

परिशिष्ट क

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे या कार्यालयासाठी दिनांक --/--/२०२६ ते दिनांक --/--/२०२७ पर्यंत या आर्थिक वर्षाच्या कालावधीकरिता सर्व प्रकारच्या फाईल्सचे पुरवठ्याचे दरपत्रक.

अनुक्र मांक	फाईल्सचा तपशिल	GST व इतर सर्व करांसहित एका नगाचा दर
१	बॉक्स फाईल नॉर्मल	
२	बॉक्स फाईल लॅमिनेटेड	
३	बॉक्स फाईल लॅमिनेटेड (डी-रींग)	
४	स्प्रिंग फाईल	
५	PMRDA प्रिंटेड फाईल (लेस व विभाजकासहित)	
६	२ लॅफ फाईल (केसबोर्ड)	
७	४ फोल्ड टपाल पॅड	
८	A४ प्लॅस्टिक फोल्डर फाईल	
९	लिंगल प्लॅस्टिक फोल्डर फाईल	
१०	L फोल्डर प्लॅस्टिक A४	
११	L फोल्डर प्लॅस्टिक लिंगल	
१२	ऑफिस फाईल रिपोर्ट	
१३	पट्टी फाईल	
१४	फाईल बांधण्यासाठी पांढरा रुमाल (१ मी. x १मी. दोरीसहित)	
१५	फाईल बांधण्यासाठी हिरवा रुमाल (१ मी. x १मी. दोरीसहित)	
१६	फाईल बांधण्यासाठी लाल रुमाल (१ मी. x १मी. दोरीसहित)	
१७	फाईल बांधण्यासाठी पिवळा रुमाल (१ मी. x १मी. दोरीसहित)	

दरपत्रक धारकाची सही :-.....

नाव :-.....

पत्ता :-.....

मोबाईल क्रमांक :-.....

ई मेल :-.....

स्टॅम्प (शिक्का) :-

